



9 March 2021

BSE Limited Phiroze Jeejeebjoy Towers Dalal Street Mumbai 400 001 Scrip Code: 532622	National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051 Trading Symbol: GDL
--	--

**Sub: Newspaper Advertisement for transfer of equity shares of the Company to IEPF
Authority Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015**

Please find enclosed herewith copies of the notice to shareholders published in the Business Standard (English newspaper) and Sakal (Marathi newspaper) on 9 March 2021, pursuant to IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereof.

Kindly take the information on record.

Yours faithfully,
For GATEWAY DISTRI PARKS LIMITED


VEENA NATIR

Company Secretary

GATEWAY DISTRI PARKS LIMITED

Regd. Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, District Raigad, Navi Mumbai – 400 707, Maharashtra, India
T +91 22 2724 6500 F +91 22 2724 6538 E gdlcfs@gateway-distriparks.com W www.gateway-distriparks.com
CIN L74899MH1994PLC164024


SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED

Registered Office: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001.

Head Office: Level 3, East Wing, Wockhardt Tower, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051

Branch Office: Unit No. S-7, S-8, 3rd Floor, Suyojit Trade Center, Opp. Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik - 422002. **Website:** www.shriramcity.in

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorised officer of Shriram Housing Finance Limited (SHFL) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued a demand notice to the Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notice. The Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of SHFL has taken the Symbolic Possession of the mortgaged property(s) described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, on the dates specifically mentioned in the table below with all other details.

Borrower Name and Address	Demand Notice
1. Mr. Lalit Sahebchand Jain Add. (Prop. Kashiha Medicos), 4 Shruti Hospital, Kulkarni Colony, Sharanpur Road, Nashik - 422002 2. Mrs. Vaishali Lalit Jain R/o At: Flat No. 5, Navkar Residencies, Opp. Jain Mandir, Sharanpur Road, Racca Colony, Nashik - 422002, SYMBOLIC POSSESSION DATE: 02nd March 2021	Rs. 1,19,25,967/- (Rupees One Crore Nineteen Lakhs Twenty Five Thousand Nine Hundred and Sixty Seven only) as per Arbitral Decretal amount award calculation dated 25th November 2020 with further interest and charges at the contractual rate with other cost and expenses as per terms and conditions of the above mentioned Loan agreement for Loan account number - NSKNCTF1603090002. Demand Notice dated: 30.11.2020

Description of Property

- All that piece and parcel of the immovable property bearing Flat No. 01 admeasuring 747.79 sq. ft. i.e. 69.47 sq. mtrs. (carpet area adm. 575.22 sq. ft., i.e. 53.44 sq. mtrs.) on ground floor in the scheme known as Raghunandan Residency constructed on Plot No. 48 B adm. 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/90, plot no. 49 A adm 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/91 and plot no. 49 B adm 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/92 having CTS no. 1753 and 1754 is situated in village Satpur, Tal. 7, District Nashik within the limits of Nashik Municipal Corporation is owned and possessed by Mr. Lalit Sahebchand Jain, Which is bounded as under: Towards East: By Staircase and Flat No. 02, Towards West: Open Space & Compound wall, Towards North: Marginal Open Space and Compound Wall, Towards South: Common Parking
- All that piece and parcel of the immovable property bearing Flat No. 11 admeasuring 750.31 sq. ft. i.e. 69.70 sq. mtrs. (carpet area adm. 577.16 sq. ft., i.e. 53.62 sq. mtrs.) on third floor in the scheme known as Raghunandan Residency constructed on Plot No. 48 B adm. 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/90, plot no. 49 A adm 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/91 and plot no. 49 B adm 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/92 having CTS no. 1753 and 1754 is situated in village Satpur, Tal. 7, District Nashik within the limits of Nashik Municipal Corporation is owned and possessed by Mr. Lalit Sahebchand Jain, Which is bounded as under: On or Towards East: By Marginal Open Space, On or towards West: Staircase & Flat No. 14, On or towards North: By Marginal Open Space, On or towards South: Flat No. 12
- All that piece and parcel of the immovable property bearing Flat No. 13 admeasuring 761.80 sq. ft. i.e. 70.77 sq. mtrs. (carpet area adm. 586.00 sq. ft., i.e. 54.44 sq. mtrs.) on third floor in the scheme known as Raghunandan Residency constructed on Plot No. 48 B adm. 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/90, plot no. 49 A adm 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/91 and plot no. 49 B adm 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/92 having CTS no. 1753 and 1754 is situated in village Satpur, Tal. 7, District Nashik within the limits of Nashik Municipal Corporation is owned and possessed by Mr. Lalit Sahebchand Jain, Which is bounded as under: On or Towards East: By Marginal Open Space, On or towards South: By Marginal Open Space
- All that piece and parcel of the immovable property bearing Flat No. 14 admeasuring 750.31 sq. ft. i.e. 69.70 sq. mtrs. (carpet area adm. 577.16 sq. ft., i.e. 53.62 sq. mtrs.) on third floor in the scheme known as Raghunandan Residency constructed on Plot No. 48 B adm. 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/90, plot no. 49 A adm 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/91 and plot no. 49 B adm 150.00 sq. mtrs. out of gat no. 70A/92 having CTS no. 1753 and 1754 is situated in village Satpur, Tal. 7, District Nashik within the limits of Nashik Municipal Corporation is owned and possessed by Mr. Lalit Sahebchand Jain, Which is bounded as under: On or Towards East: By Staircase & Flat No. 11, On or towards West: By Marginal Open Space, On or towards North: By Marginal Open Space, On or towards South: Flat No. 13

Borrower Name and Address	Demand Notice
1.M/S SHREE GANESHA PRINTERS AND LAMINATORS Represented through its Prop. Mrs. Varsha Naleem Lalwani, Having Office at- Plot No. B-80, Malegaon, Sinnar Industrial area, Sinnar MIDC, Nashik Pune Road, Nashik, Maharashtra - 422113 2.Mr. Abhijeet Naleem Lalwani 3. Mrs. Yogita Abhishek Lalwani Both R/o: Flat No. F-22, Shri Ram Anand Sankul, Nr. Anuradha Theater, Deoligaon, Nashik- 422101 4.M/S. Shree Ganesha Packaging Co. Represented through its Partner Yogita Anhishek Lalwani, Having Office add at: Gat No. 477, Khambale Road, At Post: Gonde, Igatpuri, Nashik- 422113 SYMBOLIC POSSESSION DATE: 02nd March 2021	Rs. 99,99,639/- (Rupees Ninety Nine Lakhs and Ninety Nine Thousand Six Hundred Thirty Nine only) as per Arbitral Decretal amount award calculation dated 17th August 2020 with further interest and charges at the contractual rate with other cost and expenses as per terms and conditions of the above mentioned Loan agreement for Loan account number - NSKNCTF1709500001 Demand Notice dated: 04.09.2020

Description of Property

All that piece and parcel of land bearing plot no. B-80, total adm. area 1000 Sq. Mtrs. built up situated at Vill. Sinnar Industrial Area, MIDC, Vill. Malegaon, Tal. Sinnar, Distt- Nashik is owned and possessed by lease hold rights by M/s. Shree Ganes Printers & Laminators through its Prop. Varsha Naleem Lalwani, Which is bounded as under: On or Towards East: Shop No. B-61, On or towards West: 20 Mtr. MIDC Road, On or towards North: 20 Mtr. MIDC Road, On or towards South: Plot No. B-79

Borrower Name and Address	Demand Notice
1. M/S SUNVESTA EXPORTERS PVT LTD Represented through its Directors Having Regd. Office at- No. 82, 2nd Floor, Mahindra Chambers Empire Building, D. N. Road, Fort - Mumbai - 400001 AND also Branch Office at: 12, Gurutirth Co-Op. HSG SOC, Jayabai Colony B/H Big- Bazar, Nasik Road, Nashik - 422101 2. Mr. Manish Valmik Desale R/o: Pent House B-13, Sukhakarta Prestige Park, Ghadge Mala, Nashik Road, Nashik- 422101 3. Mr. Valmik Daulat Desale R/o: Pent House B-13, Sukhakarta Prestige Park, Ghadge Mala, Nashik Road, Nashik- 422101 4. Mr. Roshan Jeevan Ugharej R/o: Flat No. B-2, Poorwa Apartment, Jagtap Mala Deoligaon, Nasik- 422101 5.Mrs. Asha Roshan Ugharej R/o: Flat No. B-2, Poorwa Apartment, Jagtap Mala Deoligaon, Nasik- 422101 SYMBOLIC POSSESSION DATE: 02nd March 2021	Rs. 1,10,43,812/- (Rupees One Crore Ten Lakhs Forty Three Thousand Eight Hundred and Twelve only) as per Arbitral Decretal amount award calculation dated 17th August 2020 with further interest and charges at the contractual rate with other cost and expenses as per terms and conditions of the above mentioned Loan agreement for Loan account number - NSKNCTF1707050004 Demand Notice dated: 04.09.2020

Description of Property

- A) All that piece and parcel of the immovable property bearing Shop No. G-51 admeasuring 252 sq. ft., i.e. 23.41 sq. mtrs. on ground floor shop area and 57 sq ft., i.e. 5.30 sq. mtrs. left area in the building known as Regimental Plaza, constructed on Survey No 305/A-2, Nr Bycto point, at Vill. Deolali, - Tal. & Distt. Nasik-422101, Which is bounded as under: On or Towards East: Shop No. G-58, On or towards West: Shop No. G-44
On or towards North: Shop No. G-50, On or towards South: Lobby
- B) All that piece and parcel of the immovable property bearing Shop No G-58 admeasuring 28.71 Sq. Mtrs. i.e. 309.00 Sq. Ft. built up on ground floor in the scheme known as Regimental Plaza, Constructed on Survey No 305/A-2 adm. 4000.00 sq mtrs. , having city survey no. 3926 to 3931, Nr Bycto Point, at Vill. Deolali, Taluka & Distt. Nasik- 422101, Which is bounded as under: On or Towards East: Shop No. G-59, On or towards West: Shop No. G-51
On or towards North: Shop No. G-59, On or towards South: Lobby
- C) All that piece and parcel of the Twin Bungalow No. 7 on Ground Floor & upper Floor area admeasuring 1770.00 sq. ft., i.e. 164.60 sq. mtrs. built up having plotted area 1506. 00 sq. ft., i.e. 140.00 sq. mtrs. in the scheme known as "VALENTINA CO. OP HSG. SOCIETY LTD- constructed on land admeasuring 5600.00 sq mtrs. out of Survey no. 99A/3A/1A, at Village Sansari Taluka & Distt. Nasik.

Borrower Name and Address	Demand Notice
1. Mr. Manish V. Desale (Prop. M/S. Sunvesta Exporters) Office No. 4, Anandbhakti Sankul, Datta Mandir Road, B/h Business Bank, Nashik Road, Nashik-422101 2. Mr. Desale Rohan Valmik R/o: Pent House B-13, Sukhakarta Prestige Park, Ghadge Mala, Nashik Road, Nashik- 422101 And also at: Flat No 06, Sukhakarta Prestige park, Ghadge Mala, Nashik Road, Nashik-422101 3. Mr. Valmik Daulat Desale R/o: Pent House B-13, Sukhakarta Prestige Park, Ghadge Mala, Nashik Road, Nashik- 422101 And also at: Flat No 06, Sukhakarta Prestige park, Ghadge Mala, Nashik Road, Nashik-422101 SYMBOLIC POSSESSION DATE: 02nd March 2021	Rs. 72, 19,287/- (Rupees Seventy Two Lakhs Nineteen Thousand Two Hundred and Eighty Seven only) as per Arbitral Decretal amount award calculation dated 17th August 2020 with further interest and charges at the contractual rate with other cost and expenses as per terms and conditions of the above mentioned Loan agreement for Loan account number - NSKNCTF1611020001 Demand Notice dated: 04.09.2020


Description of Property

- A) All That piece and parcel of the Flat no. 6 situated on 3rd Floor area admeasuring 1551.00 sq ft. i.e. 144.144 sq. mtrs. in the building known as Sukhakarta Apartment constructed in the land bearing Survey No. 12/3/5/2 plot no. 2 total area 264.90 sq. mtrs & Survey No. 12/3/5/3 plot no. 3 total area 262.20 sq. mtrs. situated at village Deolali, Tal and Dist - Nashik, within the local limits of Nashik Municipal corporation (The Above said property is called and referred as said property) is owned and possessed by Mortgager No. 1 i.e. Mr. Manish Valmik Desale, Which is bounded as under: On or towards East: Margin Space, On or towards West: Staircase and Flat no.5, On or towards North: Marginal Space, On or towards South : D. P. Road
- B) All that piece and parcel of Office unit no. 4, having area 354.00 sq.ft., i.e. 32.89 sq. mtrs. situated on ground floor of the building known as ANAND BHAKTI APARTMENT constructed on the land bearing Survey No. 306, Plot No. 2, 3, 4, total area 2850.00 sq. mtrs (CTS no. 4084 to 4091 & 4188) Situated in village Deolali, Tal and Dist. Nashik within the local limits of Nashik Municipal Corporation, (the above said property is called and referred as said property) is jointly owned and possessed by Mortgager No. 1, 2, & 3 i.e. Mr. Manish Valmik Desale, Mr. Rohan Valmik Desale & Mr. Valmik Daulat Desale which is bounded as per sanction building plan:- Boundaries:- On or towards East:- parking , On or towards West:- Road, On or towards North: Shop No. 05, On or towards South:- Shop No. 03

The borrower (s)/guarantor (s)/mortgagor (s) in particular and public in general is hereby cautioned not to deal with the above mentioned property (ies) and any dealings with the property(ies) will be subject to the charge of the SCUF for an amount mentioned herein above. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Place: NASHIK
Date : 02-03-2021

Sd/- Authorised Officer
Shriram City Union Finance Ltd


BANK OF INDIA - RATNAGIRI BRANCH
 Savarkar Chowk, Subhash Road, Ratnagiri - 415612.
 Phone : 02352 - 223025
 Email : Ratnagiri.Ratnagiri@bankofindia.co.in

APPENDIX-IV POSSESSION NOTICE [(See rule -8(i))]
(For immovable property)

WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated **02.09.2020** calling upon the borrower **Mr. Mahesh Namdeo Padhye and Co-Borrower Mrs. Shubhada Mahesh Padhye** to repay Rs. **11,98,604.12/- (Rupee Eleven Lakh Ninety Eight Thousand Six Hundred Four and Paise Twelve Only)** and further interest thereon within 60 days from the date of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the immovable property owned by **Mr. Mahesh Namdeo Padhye** described herein below in exercise of powers conferred on him under Sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rule, 2002 on this the **3rd day of March of the year 2021.**

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the immovable property and any dealings with the immovable property will be subject to the charge of **Bank of India, Ratnagiri Branch** for an amount of **Rs. 11,98,604.12/-** and further interest thereon from 01.09.2020.


The Borrower's attention is invited to provisions of Sub- Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

DOM of Land Survey No. 51, Hissa No. 1/9, Plot No. 18, Village Kurdhe, Grampanchayat - Mervi, Jay Jinendra Nagar-II, Tal. Dist. - Ratnagiri, owned by Mr. Mahesh Namdeo Padhye, Boundaries of the Land : East : Plot No. 19, i.e. Hissa No. 1/10, West : Internal Road, North : Survey No. 56, Hissa No. 01, South : Internal Road.

Sd/-
Date : 03.03.2021
Place : Mervi, Tal. & Dist. Ratnagiri

Authorised Officer
Bank of India


GATEWAY DISTRI PARKS LTD.
GATEWAY DISTRI PARKS LIMITED
 Regd. Office: Sector 6, Dronagiri, Tal: Uran, Dt: Raigad, Navi Mumbai - 400 707.
 Ph: +91 22 2724 6500; Fax: +91 22 2724 6538; Email: investor@gateway-distriparks.com
 Website: www.gateway-distriparks.com; CIN: L74899MH1994PLC164024

NOTICE

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ('Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ('the Rules'), wherein all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more shall be transferred to the demat account of IEPF Authority.

Shareholders to note that all unpaid Dividends and such shares in respect of which dividend had remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more as on the date of transfer, has been transferred to the IEPF Authority.

The Company has communicated to the shareholders whose shares are due to be transferred to the IEPF Authority in June 2021 for taking appropriate action. The said shares correspond to the unclaimed Second Interim dividend for FY 2013-14. The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website www.gateway-distriparks.com under Investor Relations - Unclaimed shares.

Concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be credited with the IEPF, may note that the Company would be issuing duplicate shares certificate(s) in lieu of the original share certificate(s) for the purpose of converting the physical equity shares into Demat form and then would transfer the same in favour of IEPF. Upon issue of the Duplicate share certificate(s), the original share certificate(s) registered in the shareholders name will automatically stand cancelled. For the equity shares held in demat form, the Company would inform respective Depositories of the shareholders by way of Corporate Action for effecting the transfer of such equity shares in favour of the Authority.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificates by the Company for transfer of shares to IEPF Authority, pursuant to the Rules.


In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before 15 May 2021 or such other date as may be extended, the Company shall transfer the shares to IEPF by the due date, in accordance with the said Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF, pursuant to the said Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority can be claimed back by them from IEPF Authority by following the procedure prescribed in the Rules.

In case of any queries please contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt. Ltd., Unit: Gateway Distriparks Ltd., 247 Park, C-101, 1st Floor, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai - 400083. Tel: (022) 4918 6270 Fax: (022) 4918 6060, e-mail: iepf.shares@linkintime.co.in

For GATEWAY DISTRI PARKS LTD.
VEENA NAIR
Company Secretary

Mumbai, 9 March 2021



MAHAGENCO
Maharashtra Gas Corporation Limited

NOTICE-SRM 72

Following Tenders are published on <https://eprocurement.mahagenco.in>

Sr. No.	E-Tender No.	Subject	EMD/Estimated Value
1	660MW/TM/T-601 / RFX-3000016597	Procurement of spares for NDCT at 3X660 MW units KTPS Koradi on Open Tender Basis.	Rs.16430.10/- Rs.1293010.40/-
2	660MW/BM/T-602 / RFX-3000016604	Procurement of different types of valves required for Mill Reject Handling System at 3x660MW KTPS, Koradi.	Rs.13638/- Rs.1013862/-
3	660MW/OS/T-603 / RFX-3000016544	Supply of consumable office supplies for 3x660 MW, KTPS, Koradi.	Rs.22879.22/- Rs.1937922/-
4	660MW/AHP/T-604 / RFX-3000016613	Supply of Suction Strainer along with the SS body at the suction of HCSD system in Ash Handling Plant 3X660MW, KTPS Koradi.	Rs.7789.71/- Rs.428970/-
5	660MW/SECURITY / T-605 / RFX-3000016689	Providing 03 Diesel vehicle on daily use of 24 hour for patrolling at Ash Slurry Area, Vidyut Vihar Colony Area, Koradi TPS 210MW Area.	Rs.55222/- Rs.5172210.60/-
6	660MW/WTP/T-606 / RFX-3000016735	Supply of Liquor Ammonia for feed water treatment at 3 x 660 MW KTPS Koradi.	Rs.41441.80/- Rs.3794175/-
7	660MW/CHP/T-607 / RFX-3000016763	Comprehensive work for Operation & Maintenance of Stone Grappler Machine on as and when required basis at Wagon Tippler 1 & 2 in CHP 3 x 660 MW KTPS, Koradi.	Rs.31479/- Rs.2797925.76/-
8	210MW/CO-ORD/T-608 / RFX-3000016768	Providing Xerox machine for A-4 & A-3 size paper on hire basis with operator, at Urja-bhavan KTPS, Koradi.	Rs.5810/- Rs.231000/-
9	210MW/BM/T-609 / RFX-3000016762	One year maintenance Contract for Servicing of Air Heaters on as & when required basis of Stage-II, KTPS, Koradi.	Rs.9737/- Rs.623736.40/-
10	660MW/BM/T-610 / RFX-3000016779	Work of Reconditioning of Vane Pumps of Coal Mill MVM32R of Unit 8, 9 and 10 of 660 MW Plant of KTPS, Koradi	Rs.10290/- Rs.679000/-
11	660MW/BM/T-611/ RFX-3000016784	Work of Reconditioning, Repairing of Air Inlet Ring and Vane liners of Coal mill MVM32R in 3 x 660 MW Unit 8,9 & 10 at KTPS, Koradi	Rs.13009/- Rs.950936/-
12	660MW/TM/T-612 / RFX-3000016785	Procurement of Control Oil and lube Oil Filter Elements for MDBFP and TDBFPs at 3X660 MW KTPS Koradi on Open Tender basis.	Rs.8528.40/- Rs.502840/-
13	210MW/CHP/T-613 / RFX-3000016771	One year contract for lighting maintenance & allied works at CHP area 210 MW KTPS, Koradi.	Rs.10785.53/- Rs.728553.06/-
14	210MW/CHP/T-614 / RFX-3000016792	One Year Contract for Maintenance of CCTV Camera along with its system at CHP, 210 MW, KTPS, Koradi.	Rs.5662.16/- Rs.216216/-
15	210MW/CHP/T-615 / RFX-3000016791	One year contract for rewinding of LT motors & LT transformers on as & when required basis at CHP, 210 MW, KTPS, Koradi.	Rs.11320.08/- Rs.782008.50/-
16	210MW/EMC/T-616 / RFX-3000016715	Work of rewiring of D type & V type residential colony buildings at KTPS Colony.	Rs.21719.60/- Rs.1821960/-
17	210MW/TM/T-617 / RFX-3000016879	Work of complete reconditioning and repairing of GS Pump assembly at KTPS, Koradi, 210MW.	Rs.21455/- Rs.1795500/-
18	210MW/TM/T-618 / RFX-3000016870	Various works of 210MW LMW TG set as & when required during short shutdowns at KTPS, Koradi.	Rs.20473.45/- Rs.1697345.18/-
19	210MW/ODP/T-619 / RFX-3000016854	Procurement of spares for Instrument Air Compressors (Khosla-2HA2TERT) & Service Air Compressors (Khosla-2HA2TER) for Stage-II, KTPS, Koradi, through open tender	Rs.5464/- Rs.196408.88/-

VENDORS ARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-TENDERING.
FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE. <https://eprocurement.mahagenco.in>
FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS, KORADI, NAGPUR.

MOBILE NO. : +91-8411958622, E-MAIL ID: eeppurchasekoradi@mahagenco.in
-----Sd/-----
CHIEF ENGINEER (O&M)
MAHAGENCO, KTPS, KORADI.


MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
 (A Government of Maharashtra Undertaking)
 Wadala Monorail Depot, Next to Anik Bus Depot, Wadala (E),
 Mumbai 400 037 Tel : 022-2406 5101
 E-mail: dln.murthy@mailmmrda.maharashtra.gov.in
 Website : <https://mmrda.maharashtra.gov.in>

e-TENDER NOTICE

Name of Work : Hiring of four vehicles for Mumbai Monorail Project

- Estimated Cost : Rs. 38.30,400/-
- Cost of Blank Tender Form : Rs. 590/-
- Earnest Money Deposit : Rs. 76,608/-
- Contract Period : 1 year

* Bid Document download : 09.03.2021 (1100 hrs.) to 16.03.2021 (1600 hrs.)

* Last date of online submission : 16.03.2021 (1600 hrs.)

Note: The e-Tender can be downloaded from e-Tendering Portal: <https://etendermmrda.maharashtra.gov.in>. Any additional information, Corrigendum & help for uploading & downloading the e-tender, may be availed by contacting MMRDA's e-tendering service desk at the following id: etendersupport@mailmmrda.maharashtra.gov.in or call us on 022-26597445.

For further information if required you may please contact **Shri. Chandrakant Bansode, Transportation Engineer (Infra) on Telephone 022-24065107.**

Sd/-
Chief Operating Officer
Monorail - PIU

Date : 09/03/2021
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate(s) for 2887 equity shares of Rs.1012 each of Torrent Power Limited bearing distinctive nos. 35346479-35349365 comprised in share certificate no. 1943 Follo No. 0001943 AND 5 equity shares of Rs.100/- each of Bombay oxygen investment Limited bearing distinctive nos. 4103641040 comprised in share certificate no. 00008208 folio no. OXA0001425 registered in the name(s) of Aysha Buzurg has been lost or misplaced and the undersigned has applied to TORRENT POWER LIMITED and BOMBAY OXYGEN INVESTMENTS LIMITED for issue of duplicate share certificate(s) in respect of the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office at 600, Samanvay, Tapovan, Ambawadi, Ahmedabad-380015, Gujarat and 22B, MITTAL TOWER, B WING, NARIMAN POINT, MUMBAI-400021 within fifteen days from the date of publication of this notice, failing which the Company will proceed for issue duplicate share certificates.

Name of the shareholders
Aysha Buzurg At & Post Simlak Jalapore ,
Navsari-396415 Gujarat

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client is negotiating with **Mrs. Dimple Divyesh Parekh** residing at Flat No.402, 4th Floor, Kavita Co-op. Housing Society Ltd., R B Mehta Marg, Ghatkopar – East, Mumbai – 400077 to purchase the shares of Sai Siddhi CHSL and acquire right, title, interest and Flat No.1507 more particularly described in the Schedule hereunder written.

ALL persons having any right, title, interest or claim into or upon or in respect of the scheduled Flat or any part or portion thereof by way of inheritance, transfer, sale, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, occupancy, right, licence, lien, charge, mortgage, trust, maintenance, easement, attachment or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to us at our office at 307, Skyline Epitome, near Jolly Gymkhana, Vidyavihar Society, Vidyavihar (West), Mumbai – 400 086 together with certified true copies of the documents in support of their claims within 14 days from the date of the publication hereof, failing which, any such claims shall be deemed to have been waived and the transaction shall be proceeded with and completed without reference to any such rights, interests or claims.

Please write to the undersigned in a sealed envelope marked "SAI SIDDIHI" enclosing notarized documents in support of your claim.

THE SCHEDULE OF THE PROPERTY REFERRED TO

ALL THAT 5 shares of Rs.100/- each bearing distinctive Nos.581 to 585 (both inclusive) represented by Share Certificate No. 117 issued by the Sai Siddhi Co-op. Housing Society Ltd. and Flat No.1507 in 'B' Wing admeasuring 434 sq.ft. of carpet area on the 15th Floor in Sai Siddhi Apartment standing upon land bearing C.T.S. No.184/C(part) of Village Ghatkopar and situate at Laxmi Nagar, Ghatkopar (East), Mumbai – 400075.

Sd/-
For Advocate Forum P. Shah
High Court
Place : Mumbai
Dated : 09/03/2021

PUBLIC NOTICE

MR. SANJAY BALIRAM GAIKWAD inherited the Flat & thereby is owner in respect of Flat No. 04, Ground Floor, Building No. 57, A-Wing, Brahmagiri Nagari Nivara Co-op. H.S.L., Zone-2, Nagari Nivara Parishad/colony, Gen. A.K. Vaidya Marg, Goregaon (E), Mumbai-400065, situated on Survey No. 239/1(pt.), C.T.S. No. 827 C, Village- Goregaon (E), Taluka- Borivali, M.S.D., Mumbai, State Maharashtra, (admeasuring area of 316.247 Sq. Ft. carpet area), he purchased the said Flat from Ravindra Khandu Bhor & Surekha Ravindra Bhor Vide Agreement for sale Dated 07/01/2020, bearing Document No. BRL-1, 213/2020 Dated 07/01/2020 registered with Borivali-1, Mumbai sub registrar's office, Ravindra Khandu Bhor & Surekha Ravindra Bhor purchased the said flat from Mr. Pandurang Krishna Chavan Vide Agreement Dated 28th April 2016 registered under No. Baral 1-3966-2016 dated 29/04/2016. Mr. Pandurang Krishna Chavan purchased the said flat from 1) Shri. Padmakar Balkrishna Samant, 2) Smt. Minal Keshav Gore, 3) Smt. Kamal Vasant Desai,

